

## महाराष्ट्र लोकसेवा आयोग

176

विक्रीकर अधिकाऱ्यांकरिता विभागीय परीक्षा  
मुंबई, मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०१५  
[ वेळ : सकाळी १०-०० ते दुपारी १-०० ]  
(एकूण गुण-१००)  
पेपर क्रमांक १  
कर कायदे न्यायालयीन निवाड्यांसहित  
(पुस्तकांशिवाय)

भाग १

(महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२)

- |  | गुण |
|--|-----|
| १. खालील संज्ञांची व्याख्या सांगून त्याचा अर्थ स्पष्ट करा (कोणतेही पाच) :—   | १५  |
| (अ) व्यापारी.  |     |
| (ब) उत्पादन.   |     |
| (क) माल.   |     |
| (ड) विक्रीची उलाढाल.   |     |
| (इ) कृषी.  |     |
| (फ) धंद्याची जागा.   |     |
| २. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ मधील कलम आठ खालील तरतुदीनुसार कोणत्या खरेदी विक्रीवर कर आकारण्यात येत नाही याविषयी सविस्तर माहिती द्या. | १०  |
| ३. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ मधील कलम २३ अन्वये कर निर्धारणा कशी आणि केव्हा केली जाते याबाबत स्पष्टीकरण द्या.                        | १०  |
| ४. थोडक्यात उत्तरे द्या (कोणतेही तीन) :—   | १५  |
| (अ) चूक दुरुस्ती आणि पुनर्विलोकन यामधील फरक सांगा.   |     |
| (ब) शास्ती आणि व्याज याबाबत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमातील विविध तरतुदी विशद करा.   |     |
| (क) महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमातील कायदा, कलम क्र. ५१ नुसार परताव्याबाबतच्या तरतुदी विशद करा.   |     |
| (ड) महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमातील कायदा, कलम क्र. ४२ नुसार आपसमेळ कराची (Composition of tax) आवश्यकता स्पष्ट करा.                          |     |
| ५. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमातील, खालील विषयांवर स्पष्टीकरण द्या (कोणतेही दोन) :—  | १०  |
| (अ) करवसुली करण्याच्या विविध पद्धती.   |     |
| (ब) मुख्य विक्रेता आणि त्याचे प्रतिनिधी यांची कर भरणा करण्याची जबाबदारी.   |     |
| (क) परतावा रोखून ठेवण्याचे अधिकार कोणत्या परिस्थितीत वापरले जातात ?  |     |

०६!

## भाग दोन

## (केंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६)

६. (अ) केंद्रीय विक्रीकर कायदानुसार आंतरराज्यीय विक्री, राज्यबाहेरील विक्री आणि आयात निर्यात होताना केली जाणारी विक्री यातील फरक स्पष्ट करा.
- (ब) केंद्रीय विक्रीकर कायद्यातील कलम १९ अन्वये ' अपिलीय अधिकारी ' या संज्ञेची व्याप्ती स्पष्ट करा.
- (क) केंद्रीय विक्रीकर कायदानुसार दिल्या जाणाऱ्या ' क ' नमुन्याची आवश्यकता स्पष्ट करा.
- (ड) केंद्रीय विक्रीकर (बॉम्बे) नियमावली, १९५७ नुसार नोंदीत व्यापारी कर कशाप्रकारे गोळा करू शकतो ?

गुण

२०

## भाग तीन

## (न्यायालयीन निवाडे)

७. खालील न्यायनिवाड्यातील तत्वांचा ऊहापोह करा (कोणतेही पाच) :—
- (अ) भारत संचार निगम लिमिटेड (१४५ एसटीसी ९१ एससी).
- (ब) कल्याणी ब्रेवरीज लिमिटेड विरुद्ध स्टेट बँक ऑफ वेस्ट बँगाल (१०७ एसटीसी १९० एससी).
- (क) फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विरुद्ध स्टेट ऑफ केरला (१०५ एसटीसी ४ एससी)
- (ड) के मोहन अॅण्ड कंपनी एक्सपोर्ट विरुद्ध एम् एच् वतनानी (१२६ एसटीसी १२६ बॉम्बे).
- (इ) चंपकलाल नानाभाई विरुद्ध कमिशनर, विक्रीकर विभाग (९९ एसटीसी १९० बॉम्बे).
- (फ) नीलम अॅप्लायन्सेस (१४५ एसटीसी ३०१ मुंबई).
- (ग) विप्रो लिमिटेड अॅण्ड अदर्स (१३५ एसटीसी ५०३ बॉम्बे).
- (ह) युनियन ऑफ इंडिया अॅण्ड अदर्स विरुद्ध जी. डी. फार्मास्युटीकल्स (११८ एसटीसी १९ एससी).
- (य) हिंदुस्थान स्टील लिमिटेड विरुद्ध स्टेट ऑफ ओरिसा (२५ एसटीसी २११ एससी).
- (र) आशिर्वाद इस्पात उद्योग विरुद्ध स्टेट लेव्हल कमिटी (११२ एसटीसी २०७ एससी).

२०

**MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION**

**DEPARTMENTAL EXAMINATION FOR SALES TAX OFFICERS**

MUMBAI, TUESDAY, 6th JANUARY 2015

[TIME—10-00 A.M. TO 1-00 P.M.]

(FULL MARKS—100)

**PAPER I**

**THE TAX ACTS WITH CASE LAWS**

*(Without Books)*

**PART I**

**(Maharashtra Value Added Tax Act, 2002)**

- |   | <b>Marks</b> |
|---|--------------|
| 1. State definition of following terms and explain their meanings<br>(any five) :—<br>(a) Dealers.<br>(b) Manufacture.<br>(c) Goods.<br>(d) Turnover of sales.<br>(e) Agriculture.<br>(f) Place of business.  | 15           |
| 2. Under the provisions of section 8 of Maharashtra Value Added Tax Act, 2002, on which sale tax is not charged, explain in detail.   | 10           |
| 3. Under the provisions of section 23 of Maharashtra Value Added Tax Act, 2002, how and when the sales tax assessment proceedings are completed, explain in detail.   | 10           |
| 4. Answer in short (any three) :—<br>(a) State the difference in Rectification and Review Proceedings.<br>(b) Explain different provisions under penalty and interest under Maharashtra Value Added Tax Act, 2002.<br>(c) Explain the provisions under section 51 of Maharashtra Value Added Tax Act, 2002 as regards refund.<br>(d) Explain the requirements of composition of tax provisions under section 42 of Maharashtra Value Added Tax Act, 2002. | 15           |
| 5. Explain on following topics under Maharashtra Value Added Tax Act, 2002 (any two) :—<br>(a) Various actions of tax recovery.<br>(b) The tax liabilities of principal seller and his agents.<br>(c) Under what circumstances the refunds granted can be withheld ?  | 10           |

**PART II**  
**(Central Sales Tax Act, 1956)**

Marks

6. (a) Explain the difference between inter state sales, outside state sales and sales in the course of export and import under Central Sales Tax Act, 1956. 20
- (b) Explain the definition and meaning of the term "Appellate Authority" under section 19 of Central Sales Tax Act, 1956.
- (c) What is the necessity of 'C' forms given under Central Sales Tax Act?
- (d) Under the provisions of Central Sales Tax (Bombay) Rules, 1957 how a registered dealers collects tax?

**PART III**  
**(Case Laws)**

7. Discuss the ratio involved in following Case Laws (any *five*):— 20
- (a) Bharat Sanchar Nigam Ltd. (145 STC 91-SC).
- (b) Kalyani Breweries Ltd. V/s. State of West Bengal (107 STC 190-SC)
- (c) Food Corporation of India V/s. State of Kerla (105 STC 4 SC).
- (d) K Mohan and Company Export V/s. M. H. Vatnani (126 STC 126 Bom.).
- (e) Champaklal Nanabhai V/s. CST (99 STC 190 Bombay)
- (f) Neelam Appliances (145 STC 301 Bombay).
- (g) Vipro Ltd. and others (135 STC 503 Bombay).
- (h) Union of India and others V/s. G. D. Pharmaceuticals Ltd. and others (118 STC 19-SC).
- (i) Hindustan Steel Ltd. V/s. State of Orissa (25 STC 211-SC).
- (j) Ashirwad Ispat Udhyog V/s. State Level Committee (112 STC 207 SC).
-